

सूचनासार जुन्या 20 सूचनांचे सार [www.mngogate.com] > लेख M20 अपडेट 1/1/2017
(मूळ लेख 1 एप्रिल 2006 येथे थोडे बदल) **लेखक म. ना. गोगटे** फोन 020-24537574
पत्ता 4 पवन अपार्टमेंट, लक्ष्मी पार्क, नवी पेठ पुणे 411030 ईमेल mng1932@yahoo.com

निर्देशांक फक्त शेअरबाजाराचा नको. जातीय सलोखा, व्यसनमुक्ती, मातृभाषा यांचा हवा, वाढावा.
साहित्य ललितसाहित्य, विचारसाहित्य विपुल दर्जेदार पाहिजेत. तसेच काही सोयी, पथ्ये पाहिजेत.
संक्षिप्तता हासुद्धा लेखनगुण आहे. जाड ग्रंथापेक्षा छोटे मजकूर कधीकधी चटकन प्रकाश पाडतात.
अपमान गाव तेथे महारवाडा म्हण गेली हे ठीक झाले. जोक हवेत पण सरदारजीची टिंगल नको.
सोय (राम् चल) ऐवजी (राम चल) > ध्वनीनिष्ठेऐवजी मुद्रणसोय व लेखनसोय यांना प्राधान्य.
दिवंगत समान उल्लेख इंग्रजीत (Late). मराठीत स्व(र्गीय) घ्या. आज कै, पै, खि, वगैरे उल्लेख.
(अँ आँ) स्वरमालेत नसल्याने कॅमेरा, कॉफी वगैरे शब्दकोशात आहेत ? कुठे ? ते समजत नाही.
अक्षरतक्ते क-कमळ, ख-खटारा, ग-गणेश यांमध्ये ग-गरुड घ्यावे. भाषेवर धार्मिक शिक्का नको.
अपूर्णांक दोन पूर्णांक सात दशांश ऐवजी दोन बिंदु सात असे सोपे म्हणावे (two point seven)
लिपी देवनागरी, मोडी, रोमन, ब्रेल वगैरे भाषेची साधने आहेत..... त्यांवाचूनही भाषा बोलता येते.

शुद्धलेखन किर्ति, कीर्ती, किर्ती, कीर्ति यात कोणते लेखन प्रमाण, का ? रोमनमध्ये सुगम kirti.
जनव्यवहार 1 फूट = 30 सेंमी. (अचूक 30.48). काटेकोर लिपी लोकप्रियतेसाठी ढोबळ करावी.
तडजोड च, श या उच्चारात (ह) = (h) ध्वनी नाही. इंग्रजीची सवय म्हणून च, श = ch, sh.
मधील असे शब्द सोपे (मधला, मधली, मधले) विविधता नको. उदा (शाळेमधील मुलगा मुलगी)
रोमन अंक I II III V X L वगैरे गैरसोयीचे. रोमन लिपी = a b c ... x y z उपयुक्त अक्षरे.
जागतिक अंक विज्ञानसाधनातले 0123456789 सर्वत्र घ्या.. पिनकोड मध्ये ते हवेत हा कायदा.

अक्षरसूत्र अ-आ--- क --- ज पत्तेनोंद डायरी अनुपलब्ध. एकस्तरी abcd नुसार डायरी सोईची.
नावबदल इंग्रजीने Bombay, Poona केले. मराठीही तसे करते... इंग्लिश इंदौर > इंग्रजी इंदूर.
वेबसाईट कित्येक मराठी संस्थांची वेबसाईट नाही. इंटरनेटविश्वात मराठी भाषेस कमीपणा येतो.
अन्य भाषा त्यात काही ठीक शब्द... पुल्लिंग स्त्रीलिंग वैज्ञानिक = नरजाती नारीजाती विज्ञानी.

टिप्पण (1/1/2017)(सूचना 7) **प्रमाण स्वरमाला** अ आ इ ई उ ऊ ऋ ए अँ ऐ ओ ऑ औ

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 6 नोव्हेंबर 2009 अध्यादेशानुसार ठरवली आहे.